

विनंती बदल्या-सन २०२३

नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची
पदस्थापना (नागपुर विभाग)

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. बदली-२०२३/प्र.क्र.१०५/ई-९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक - २८ जुलै, २०२३

संदर्भ :- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार
पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार
पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(५) मधील तरतुदीनुसार, नायब
तहसिलदार संवर्गातील खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या
नावासमोर स्तंभ क्र.३ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक
सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	नायब तहसिलदाराचे नाव व पदनाम	बदलीने करण्यात आलेली पदस्थापना
१	२	३
१	श्री. डि. एच. पोरचेट्टीवार, नायब तहसिलदार, अपर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर, जि.चंद्रपूर	नायब तहसिलदार तथा सहा.अधिक्षक (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, जि.गोंदिया या रिक्त पदावर
२	सौ. रश्मी अनंत बाबरे (कु. एन पी. रामटेके), नायब तहसिलदार (नियमीत), तहसिल कार्यालय भद्रावती, जि. चंद्रपूर	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर, जि.चंद्रपूर रिक्त पदावर
३	श्री. एम.एस. भलावी, नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर	नायब तहसिलदार (नियमित), तहसील कार्यालय हिंगणघाट, जि. वर्धा या श्री.पवार यांच्या पदोन्नतीने रिक्त होणा-या पदावर
४	श्री. ताराचंद कावडकर, नायब तहसिलदार (निवडणूक) तहसिल कार्यालय, नागपूर (शहर)	नायब तहसिलदार, (जमीन शाखा), विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर या श्री. गोहणे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
५	श्री. एस. पी. पाठक, नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय कुही, जि.नागपूर	सहाय्यक अधिक्षक महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर.

६	श्री. लोकेश्वर गभने, नायब तहसिलदार निवडणूक, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर	नायब तहसिलदार, गोसीखुर्द कार्यालय, जिल्हा कार्यालय, नागपूर.
७	श्रीमती अश्विनी मुखरु नंदेश्वर, नायब तहसिलदार नियमित, अपर तहसील कार्यालय बेला, जि.नागपूर	नायब तहसिलदार (संगायो) तहसिल कार्यालय, गोरेंगाव, जि. गोंदिया या रिक्त पदावर
८	श्री. जी.एम. धवड, नायब तहसिलदार (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय काटोल, जि. नागपूर
९	श्री. संजीवकुमार एन. बारसागडे, नायब तहसिलदार (निवडणूक), ५७ उत्तर नागपूर वि.स.म.	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय गोंदिया, जि. गोंदिया.
१०	श्री. डी. बी. सोरते, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय देवळी, जि.वर्धा	नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय आर्वी, जि. वर्धा.
११	श्री.एन. वाय. तुरकर, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय वरोरा, जि.चंद्रपूर	नायब तहसिलदार (नियमित) तहसिल कार्यालय मोहाडी, जि.भंडारा (रिक्त पदावर)
१२	श्रीम. मनिषा गजानन देशमुख, नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर	नियमित नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय कुही, जि. नागपुर
१३	श्री. आर. पी. मसराम, नायब तहसिलदार (संगायो) तहसिल कार्यालय सिदेवाही, जि. चंद्रपूर	नायब तहसिलदार (निवडणूक) तहसिल कार्यालय वर्धा, जि. वर्धा श्री. वनकर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून, उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे.

३. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत deske9-rfd@mah.gov.in या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. १८६/१६/का. १४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम - ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

८. सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ही गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२३०७२८१८५२५७६२१९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(श्रीकांत म. मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, नागपुर विभाग, नागपुर.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. जिल्हाधिकारी, नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर .
८. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली
९. संबंधित आहरण व वितरण अधिकारी.
१०. सर्व संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, नागपुर विभाग, नागपुर यांच्यामार्फत)
११. उप सचिव (ई-९) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.